

अ.क्र.	सदस्याचे नांव	सही.	विषय
1)	सौ. मृगाल राजीव फारोपाटील (संस्था सचिव)		1. मागील सभेच्या इतिवृत्तास देणे बाबत...
2)	सहा. प्रा. कुरनमकर डी. सी. (प्रचारार्थ)		
3)	स्री. फारोपाटील डी. व्ही. (स्वायत्त समान सेवक)		
4)	स्री. कुदळे एस. पी. (भागी विद्यार्थी प्रतिनिधी)		
5)	स्री. गवळी तेजस (विद्यार्थी प्रतिनिधी)		
6)	स्री. फारोपाटील एस. व्ही. (उप्योजक)		
7)	स्री. निकत एन. बी. (प्रशासकीय लिपीक)		
8)	सहा. प्रा. म्हेत्रे एस. बी.		
9)	सहा. प्रा. पवार डी. एम.		
10)	सहा. प्रा. शिंदे व्ही. ए.		
11)	सहा. प्रा. शिंदे एस. एम.		
12)	सहा. प्रा. पाडवे एन. डी.		
13)	सहा. प्रा. पवार जे. एस.		
14)	सहा. प्रा. देशमुख एस. व्ही.		
15)	सहा. प्रा. तावरे डी. एस. (IGAC - सह-समन्वयक)		
16)	सहा. प्रा. शितोळे अर. ए. (IGAC - समन्वयक)		

अ.क्र.	विषय	कार्यवाही / कृतिअंश
मंजुरी	→ मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले.	
1.	IGAC/IIQA अहवाल NAAAC कडे सादर करणे बाबत...	→ IIQA ऑनलाईन पध्दतीने पाठवण्यासाठी दस्तऐवज तयार करण्यात आले.
2.	महाविद्यालयात विषयनिहाय चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करणे.	→ विविध विषयनिहाय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या व डॉक्युमेंटेशन करण्यात आले.
3.	गुणवत्ता सुधारणा योजना राबविणे बाबत...	→ व्यक्तीमत्व विकास कार्यक्रम व शिक्षणेत्तर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.
4.	विद्यार्थ्यांचे Feedback फॉर्म भरून घेणे बाबत...	→ विद्यार्थ्यांचे Feedback फॉर्म भरून घेऊन, सेक्युरीत करून त्यांचे प्रथमकरण करण्यात आले व संबंधीत शिक्षकांस सुधारणेच्या सूचना देण्यात आल्या.
5.	नियतकालीक अंक काढणे बाबत	→ महाविद्यालयाच्या नियतकालीक अंक प्रकाशनासाठी लेखन साहित्य मागविण्यात आले.
6.	विद्यार्थी गणवेश देणेबाबतची चर्चा करणे बाबत...	→ विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतचे निष्पठ ठरवून गणवेश निश्चित करण्यात आला.
7.	S.D.R. तयार करणेबाबत.	S.D.R. तयार करण्याचे कामकाज जलदगतीने सुरू करण्यात आले.

क्र. अंक. सदस्याचे नाव. मही. विषय. विषय.

2. मार्च अखेर IIPA Report करणे बाबत...

3. S.D.R. NAAC कार्यालयाकडे बाबत...

4. एनवेळीचे विषय

ठराव.

मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्यावधील कायदाही कोणत्या प्रकारे केलेली आहेत त्यावर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर होऊन कायम करण्यात आला.

सूचक: प्रा. रमेश शिंदे  
अनुमोदक: प्रा. बाळासाहेब तावरे.

→ विद्यापीठाचे दिलेल्या सूचनांना अनुसरून व महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयांना नैक मूल्यांकन करणे हेणे वंदनकारक असल्याचे परीक्षण जारी केले आहे. महाविद्यालयात -त नैकच्या अनुसंगाने S.D.R पूर्ण करण्याचे कामकाज चालू आहे. विद्यापीठाचे दिलेल्या सूचनेस अनुसरून 31 मार्च 2023 रोजी पर्यंत सदरचा रिपोर्ट सादर करण्याचे सर्वानुमते ठरले. सदरचा ठराव सर्वानुमते मान्य होऊन कायम करण्यात आला.

सूचक:- प्रा. रमेश शिंदे  
अनुमोदक:- प्रा. जयराम पवार

→ महाविद्यालयात नैकचे कामकाज अत्यंत कार्यक्षमतेने शिक्षक कॅम्पूज्म पूर्ण होत आहे. S.D.R. पूर्ण करण्याकरीता त्यामध्ये समाविष्ट असलेल्या प्रश्नांना अनुसरून उत्तरे त्रिरिणे अनिवार्य आहे. काही प्रश्नांच्या बाबतीत अडचणीची घेत आहेत. तरी वेळीस त्या पूर्ण करण्याविषयी सभेत चर्चा करणात आली. व लवकरच S.D.R. नैक कार्यालयाकडे पाठविण्याचे सर्वानुमते ठरले.

सदरचा ठराव सर्वानुमते मान्य होऊन कायम करण्यात आला.

सूचक:- प्रा. एन. डी. पाडवे.  
अनुमोदक:- प्रा. एस. एम. शिंदे.

→ सभेत कोणत्याही सदस्याने एनवेळीचा विषय उपस्थित न केल्याने सभेचे कामकाज चलापानांतर्

अक्र. अ.क्र.

सदस्याचे नांव

सही.

विषय  
क्रमांक

विषय

ठराव.

संपले.

महाविद्यालयातील अंतर्गत गुरुवृत्ता सिद्धता कक्षाचे  
समन्वयक प्रा. रमेश अंबेकराव शिंदे यांनी उपस्थित  
सर्वांचे आभार मानले. व सभेची सोंगता शारदा



**IQAC Co-ordinator**  
Shri Vasant Rao Pharate-Patil College  
Mandavgan Pharata, Tal. Shirur, Dist. Pune





**PRINCIPAL**  
SHRI VASANTRAO PHARATE-PATIL ARTS, COMMERCE  
& SCIENCE COLLEGE, MANDAVGAN PHARATA  
TAL-SHIRUR, DIST. PUNE-412211



Shri Wagheshwar Gramvikas Pratishtan's  
**Shri Vasantao Pharate-Patil Arts, Commerce and Science College**

Mandavgan Pharata Tal: Shirur, Dist: Pune, Pincode: 412211.  
Affiliated to Savitribai Phule Pune University, Pune (ID No PU/PN/AC/392/2009)  
AISHE Code: C-41832 Unipune ID: CAAP014910 Tel.No-(02137) 262222  
Website-www.svppcollege.com E-Mail-acscollege09@gmail.com

Date: 02/11/2022

Academic Year 2022-23

**IQAC Working Committee Meeting Notice**

All the members of Internal Quality Assurance Cell are informed that a meeting has been organised on, Monday 07/11/2022 under the chairmanship of founder secretary of the organization Hon, Mrs. Mrunal Rajiv Pharate Patil madam, at 4.30 pm. All members are requested to attend meeting.

Agenda of meeting:

- 1) Reading and conformation of the minutes of the last meeting.
- 2) Regarding sending IQAC report to NAAC office Bangalore.
- 3) Conducting subject wise seminars and workshops in colleges
- 4) Implementing quality improvement plans.
- 5) Regarding filling the feedback form of the students.
- 6) Regarding the preparation of magazine.
- 7) Regarding giving uniform to students.
- 8) Regarding preparation of self-study report.
- 9) Any other topics with the permission of chair person.



**IQAC Coordinator**

Shri Vasantao Pharate-Patil College  
Mandavgan Pharata, Tal. Shirur, Dist. Pune

**DCR**

**Principal**

SHRI VASANTAO PHARATE-PATIL ART'S, COMMERCE  
& SCIENCE COLLEGE, MANDAVGAN PHARATA  
TAL. SHIRUR, DIST. PUNE 412211





Shri Wagheshwar Gramvikas Pratishtan's  
**Shri Vasantrao Pharate-Patil Arts, Commerce and Science College**  
Mandavgan Pharate Tal: Shirur, Dist: Pune, Pincode: 412211.  
Affiliated to Savitribai Phule Pune University, Pune (ID No PU/PN/AC/392/2009)  
AISHE Code: C-41832 Unipune ID: CAAP014910 Tel.No-(02137) 262222  
Website-www.svppcollege.com E-Mail-accollege09@gmail.com

Date: 07/11/2022

## IQAC Working Committee Meeting

### Minutes

The meeting of IQAC committee was held on dated 07/11/2022 at 4:30 pm which was chaired by founder secretary of the organization Hon. Mrs. Mrunal Rajiv Pharate Patil madam to discuss the following issues:

1. Reading and conformation of the minutes of the last meeting:

Resolution: The minutes of previous meeting were read.

Sr.no.	Subject	Action report
1	Reading 2(F) 12(B) registration from U.G.C.	Received letter 2 (F) 12 (B) from U.G.C. in April 2022.
2	Regarding giving instruction wear uniform to teaching-non-teaching staff.	Instruction were given by the principal notice to wear uniform.

After reading the minutes of the previous meeting and discussing how the action has been taken, after discussing it the resolution was unanimously approved and maintained.

2. Regarding sending IQAC report to NAAC office Bangalore:

Resolution: For NAAC assessment of the college it is mandatory to submit the report of Internal Quality Cell to NAAC office Bangalore.

The resolution was unanimously approved and sustained.

3. Conducting subject wise seminars and workshops in colleges:

Resolution: The academic progress of the college is progressing and the teachers are attending the seminars and workshops according to their subjects. In order to perfect the knowledge of the subject, it is mandatory for the students to participate in the workshops and seminars. It was decided to organize seminars and workshops in the college for student and teachers.

The resolution was unanimously approved and sustained.

4. Implementing quality improvement plans.

Resolution: It is necessary to start quality improvement programs to motivate the students to develop their attitude to increase the quality of the students. Personality development



programs as well as to start various activities to give scope to the talents of the students were discussed. The University is implementing a quality improvement plan. It was decided to submit the proposal to the university.

The resolution was unanimously approved and sustained.

5.Regarding filling the feedback form of the students

Resolution: facing NAAC that time evaluation of teacher and college it is important. For students to fill the feedback form regarding their experiences towards teachers, towards the college, it was decided to fill the feedback from the students.

The resolution was unanimously approved and sustained.

6.Regarding the preparation of magazine.

Resolution: To increase the educational quality of the students in the college, efforts are being made to improve the quality of the activities in accordance with different subjects, in which part of the comprehensive information of the college is going to be disseminated through the magazine, the articles of the students, the teachers, poems, etc.

The resolution was unanimously approved and sustained.

7.Regarding giving uniform to students.

Resolution: Students are coming to the college wearing different coloured clothes. It is important to make the students wear a special type of uniform to maintain the discipline of the college.

The resolution was unanimously approved and sustained.

8.Regarding preparation of self-study report.

Resolution: The College is not yet evaluated by NAAC. All the departments in the college are preparing for NAAC assessment. Academics in the college and various activities conducted in the college Also, the role of the institution towards the college is reflected in the Self Study Report. Coordinator of IQAC Department and all members of IQAC Department unanimously agreed to include in S.S.R. And it was unanimously.

The resolution was unanimously approved and sustained.


9.Any other topics with the permission of chair person.


Resolution –None of the members raised any other agenda item in the meeting.

The IQAC meeting ended.

The meeting ended with vote of thanks for the chairperson.



  
IQAC Co-ordinator  
Shri Vasant Rao Pharate-Patil College  
Mandavgan Pharata, Tal. Shirur, Dist. Pune

  
Principal  
SHRI VASANTRAO PHARATE-PATIL ART'S, COMMERCE  
& SCIENCE COLLEGE, MANDAVGAN PHARATA  
TAL. SHIRUR, DIST. PUNE 412211